

341/7508  
Friday, July 08, 2022  
4:03 PM

पावती

Original/Duplicate  
नोंदणी क्र.: 39म  
Regn.: 39M


पावती क्र.: 9951 दिनांक: 08/07/2022

गावाचे नाव: चुंभाळे  
वस्तऐवजाचा अनुक्रमांक: नसन4-7508-2022  
वस्तऐवजाचा प्रकार: फरोक्तखरेदीखत  
सावर करणाऱ्याचे नाव: भाऊसाहेब नथु बेहेडे

नोंदणी फी ₹. 17000.00  
वस्त हाताळणी फी ₹. 400.00  
पृष्ठांची संख्या: 20

एकूण: ₹. 17400.00

आपणास मूळ वस्त, थंबनेल प्रिंट, सूची-२ अंदाजे  
4:23 PM ह्या वेळेस मिळेल.

सह.  सहायक अधिकाऱ्याचे कार्यालय, नाशिक-४.  
नाशिक-४.

बाजार मूल्य: ₹. 1111000/-  
मोबदला ₹. 1700000/-  
भरलेले मुद्रांक शुल्क : ₹. 102000/-

- 1) देयकाचा प्रकार: DHC रकम: ₹. 400/-  
डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 0807202202694 दिनांक: 08/07/2022  
बँकेचे नाव व पत्ता:
- 2) देयकाचा प्रकार: eChallan रकम: ₹. 17000/-  
डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH004706691202223E दिनांक: 08/07/2022  
बँकेचे नाव व पत्ता:

BBehede

मूळ वस्त घेता

sumTto

7/8/2022



08/07/2022

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 4

दस्त क्रमांक : 7508/2022

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : चुघाळे

(1) विलेखाचा प्रकार	फरोकखरेदीखत
(2) मोबदला	1700000
(3) बाजारभावाचा (माडेपट्ट्याच्या बाबत पट्ट्याकार आकारणी वेतों की पट्टेदार ते मनुद कराचे)	1111000
(4) धू-भापन, पोटहिस्ता व धरमामांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव: नाशिक म.न.पा. इतर धर्जन ; इतर माहिती: , इतर माहिती: नाशिक महानगरपालिका हद्दीतील सौजे चुघाळे येथील सव्हे नं.55/2/3, मधील प्लॉट नं.14, यापैकी सब डिव्हिजन झालेले सव्हे नं.55/2/3/प्लॉट/14/2, पैकी प्लॉट नं.14/2, यांसी क्षेत्र 55.12 चौ.मी. यावर बांधकाम पुर्ण झालेल्या देवकृपा रो-हाऊसेस या रहिवाशी संकुलातील तळ मजल्यावरील रो-हाऊस नं.2, यासी कार्पेट क्षेत्र 31.78 चौ.मी. ( Survey Number : 55/2/3/प्लॉट/14/2 ; )
(5) क्षेत्रफळ	1) 0.5512 आर.चौ.मीटर
(6) आकारणी किंवा चुकी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून घेणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): धाव:- धावा अभिजित अमृते वय:-34; पत्ता:- प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: ९, तुसी प्रसन्न ही. सोसायटी, माणकेवर नगर, द्वारका, नाशिक, ब्लॉक नं:-, रोड नं:-, महाराष्ट्र, शास्:ईक. पिन कोड:-422011 पॅन नं:-AIVPG7742C
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:- शाऊसाहेब नथु बेहेडे वय:-33; पत्ता:- प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: रूम नं.१६७, मोर टाऊनशिप, अंबड लिंकरोड, नाशिक, ब्लॉक नं:-, रोड नं:-, महाराष्ट्र, शास्:ईक. पिन कोड:-422010 पॅन नं:-CGIPB1143B 2): नाव:- पुनम भाऊसाहेब बेहेडे वय:-32; पत्ता:- प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: रूम नं.१६७, मोर टाऊनशिप, अंबड लिंकरोड, नाशिक, ब्लॉक नं:-, रोड नं:-, महाराष्ट्र, शास्:ईक. पिन कोड:-422010 पॅन नं:-CBBPB5528E
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	08/07/2022
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	08/07/2022
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	7508/2022
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	102000
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	17000
(14) शेर	

सुधी क्र.11

नोंदणी नंतरची प्रथम प्रत


संगणकीय अभिलेखातील प्रत  
अडव्याल बरहुकुम नवकल

सह: दुय्यम निबंधक वर्ग-२

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(I) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.



CHALLAN  
MTR Form Number 6


दस्ता क्र. ९५० (१०२२)  
९ — ९९



GRN	MH004706891202223E	BARCODE	[Barcode]				Date	08/07/2022-11:26:45	Form ID	25.1	
Department Inspector General Of Registration						Payer Details					
Stamp Duty						TAX ID / TAN (If Any)					
Type of Payment Registration Fee						PAN No.(If Applicable)					
Office Name NSK4_NASHIK 4 JOINT SUB REGISTRAR						Full Name		CHHAYA ABHIJEET AMRITE			
Location NASHIK						Flat/Block No.		S NO 55/2/3/PLOT/14/2 PLOT NO 14/2			
Year 2022-2023 One Time						Premises/Bulding					
Account Head Details				Amount In Rs.		Road/Street		DEVKRUPA ROW HOUSES ROW HOUSE NO 2			
0030046401 Stamp Duty				102000.00		Area/Locality		CHUNCHALE			
0030063301 Registration Fee				17000.00		Town/City/District					
						PIN		4 2 2 0 1 0			
						Remarks (If Any)					
						SecondPartyName=BHAUSAHEB NATHU BEHADE-					
						Amount In		One Lakh Nineteen Thousand Rupees Only			
Total				1,19,000.00		Words					
Payment Details UNION BANK OF INDIA						FOR USE IN RECEIVING BANK					
Cheque-DD Details						Bank CIN		Ref. No.		02901792022070845361	511310289
Cheque/DD No.						Bank Date		RBI Date		08/07/2022-11:27:50	Not Verified with RBI
Name of Bank						Bank-Branch		UNION BANK OF INDIA			
Name of Branch						Scroll No. , Date		Not Verified with Scroll			

Department ID :  
 NOTE:- This challan is valid for document to be registered in Sub Registrar office only. Not valid for unregistered document. Mobile No. : 8149005506  
 सादर चलान केवल दृश्य निबंधक कार्यालय नोंदणी कचवयाच्या दस्त्यासाठी लागू आहे. नोंदणी न कचवयाच्या दस्त्यासाठी सादर चलान लागू नाही.

नसुन-४
ज.क्र. (१) ७५०८ / १०२२
२ - १०



विभाग क्रमांक	-	८.९
मुल्यांकन दर रुपये	-	२४,२००/- प्रति, चौ.मी. (बांधीव क्षेत्राकरीता)
मुल्यांकन दर रुपये	-	३,४००/- प्रति चौ.मी. (प्लॉट क्षेत्राकरीता)
मुल्यांकन रक्कम रुपये	-	११,११,०००/-
मोबदला रक्कम रुपये	-	१७,००,०००/-
स्टॅम्प रक्कम रुपये	-	१,०२,०००/-
नोंदणी फी रक्कम रुपये	-	१७,०००/-

॥ श्री ॥

कायमचे फरोक्त खरेदीखत (रो-हाऊस)

कायमचे फरोक्त खरेदीखत (रो-हाऊस) आज दिनांक ०८ माहे  
जुलै इसवीसन २०२२ रोजी शुक्रवार ते दिवशी नाशिक मुक्कामी...

B. Chede

P. Chede

नसन-४

दस्तावेज क्र. (७५०८/१०२२)

३-१७



१. श्री. भाऊसाहेब मधु बेहेडे  
वय : ३३ वर्ष, धंदा - नोकरी  
पॅन नं. CGIPB 1143 B  
आधार नं. 9302 5770 3467

२. सौ. पुनम भाऊसाहेब बेहेडे  
वय : ३२ वर्ष, धंदा - गृहिणी  
पॅन नं. CBBPB 5528 E  
आधार नं. 8494 6703 4853  
दो. रा. रुम नं. १६७, भोर टाऊनशिप  
अंबड, लिंकरोड, नाशिक-४२२०१०.

यांसी

सौ. छाया अभिजित अमृते  
वय : ३४ वर्ष, धंदा - नोकरी व व्यापार  
पॅन नंबर AIVPG 7742 C  
आधार नं. 9696 5157 2719  
रा. ९, तृप्ती प्रसन्न हौसिंग सोसायटी,  
माणकेश्वरनगर, व्दारका,  
नाशिक-४२२०११

लिहून घेणार

लिहून घेणार

कारणे कायमचे फरोक्त खरेदीखत लिहून देतो ऐता जे की,

१. मिळकतीचे वर्णन :- तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुका नाशिक पैकी नाशिक महानगरपालिका हद्दीतील, मौजे धुंघाळे या गांवचे शिवारातील सर्व्हे नं. ५५/२/३ मधील मंजूर ले-आऊट मधील प्लॉट नं. १४ यांसी यापैकी सब डिव्हीजन झालेले सर्व्हे नं. ५५/२/३/प्लॉट/१४/२ पैकी प्लॉट नं. १४/२ यांसी क्षेत्र ५५.१२ चौ.मी. यावरील नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडील मंजूर बिल्डींग प्लॅन प्रमाणे बांधकाम पूर्ण झालेल्या देवकृपा रो-हाऊस या रहिवाशी संकुलातील तळ मजल्यावरील बांधीव शे-हाऊस नं. २ (दोन) वन रुम किचन, टॉयलेट, बाथरूमसह यांसी कार्पेट क्षेत्र ३१.७८ चौ.मी. यांसी चतुःसिमा :-

पूर्वेस : कॉलनीरोड  
पश्चिमेस : प्लॉट नं. १३  
दक्षिणेस : रो-हाऊस नं. १

नसन-४  
 (३) ७५०८ / १०११  
 ४ - १७



उत्तरेस : रो-हाऊस नं. ३

येणेप्रमाणे चतुःसिमापूर्वक प्लॉट मिळकत जल, तरु, पाषाण, निधी निक्षेप व तदंगभुत वस्तुसह तसेच मिळकतीत असलेले कॉलनीरोड व ओपन स्पेसचे सामाईकरित्या वापरावयाचे हक्कांसह दरोबरस्त मिळकत.

२. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या प्लॉट मिळकत ही सदरील लिहून देणार यांची खरेदी मालकीची असून सदरील प्लॉट मिळकत त्यांनी मिळकतीचे पुर्वगामी मालक विनोदकुमार सिताराम गुप्ता यांचेकडून बक्षीसपत्राने घेतलेली असून. सदरील बक्षीसपत्राचा दस्त मे. सह दुय्यम निबंधक, वर्ग-२, नाशिक-४ यांचे कार्यालयात दिनांक १२/०२/२०२१ रोजी अनुक्रमांक २१४६/२०२१ अन्वये नोंदविलेला आहे. त्यानुसार सदरील प्लॉट मिळकतीचे रेकॉर्डला लिहून देणार यांचे नांव कबजेदार सदरी लागलेले आहे. तेंव्हापासून सदरील प्लॉट मिळकत ही सदरील लिहून देणार यांचेच मालकीची मिळकत आहे. सदरील लिहून देणार यांनी प्लॉट मिळकत खरेदी घेतल्यानंतर ती स्वतःच विकसित केलेली आहे. त्यांनी सदरील प्लॉट मिळकतवर बांधकाम करणेसाठी नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडून बांधकामाचा बिल्डींग प्लॅन मंजूर करून घेतलेला असून व त्या अधिकारातच ते आजरोजी सदरील दस्त लिहून देणार यांचे लाभांत लिहून व नोंदवून देत आहेत.

३. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या सर्व्हे नंबर ५५/२/३ चा ले-प्लॅन हा असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र क्र. एलएनडी/डब्ल्युएस/टीपी/१/१३८, दिनांक ३१/१२/१९८३ अन्वये मंजूर झालेला आहे. सदर मिळकत ही मे. जिल्हाधिकारी साो, नाशिक यांचेकडील हुकूम नं. मशा/कक्ष-३/बि.शे.प.क्र/४/३१९/२००१, दिनांक २६/०१/२००१ अन्वये बिनशेतीकडे कायमची वर्ग करण्यात आलेली आहे.

४. सदरील लिहून देणार यांनी वर कलम १ यांत वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीचे सब डिव्हीजन केलेले आहे त्यास प्लॉट नं. १४/१, प्लॉट नं. १४/२, प्लॉट नं. १४/३, प्लॉट नं. १४/४ असे सब डिव्हीजन केलेले आहे.

५. सदरील लिहून देणार यांनी वर कलम १ यांत वर्णन केलेली प्लॉट मिळकती विकसित करण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी सदरील प्लॉट मिळकतीवर हाऊस मिळकतीचे बांधकाम करणेसाठी नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडून पत्र क्र. एलएनडी/बीपी/सीडी/५६१ अन्वये दि. २६/१०/२०२१ प्रमाणे एकत्रित बिल्डींग प्लॅन मंजूर करून घेतलेला आहे. तसेच सदरील प्लॉट

नसन-४

दस्ता क्र. ७५०८ /१०११

५-१७



मिळकतीवरील बांधकाम मंजूर बिल्डींग प्लॅन प्रमाणे पुर्ण झाल्याबाबत मे. कार्यकारी अभियंता, नगररचना, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी त्यांचेकडील पत्र क्र. NMCB/FO/2022/APL/00081 दि. १४/०६/२०२२ अन्वये ॲव्युपन्सी सर्टीफिकेट दिलेले आहे.

वर कलम १ मध्ये नमुद केलेल्या मिळकतीवर लिहून देणार यांनी मंजूर इमारत नकाशाप्रमाणे बांधकाम पूर्ण केलेले असून असे प्लॉट व बांधीव क्षेत्र हे इच्छुक खरेदीदारांना विकायचे होते. लिहून घेणार यांना सदर भागातच रहाण्यासाठी रो-हाऊस पाहिजे असल्याने व त्यांना लिहून देणाः यांचे प्रकल्पाची माहिती समजल्याने त्यांनी लिहून देणार यांचेबरोबर आपसात बोलणी करून कलम १ मध्ये वर्णन केलेली मिळकत ही खरेदी घेण्याचे नक्की करून त्यानुसार आजरोजी सदरचे खरेदीखत त्यांनी खालील ठरलेल्या अटी व शर्तीवर आजरोजी लिहून ठेवलेला आहे.

#### अटी व शर्ती

१. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या प्लॉट व रो-हाऊस मिळकतीची उवती किंमत आपले उभयतांत रक्कम रुपये १७,००,०००/- (अक्षरी रुपये सतरा लाख मात्र) ठरली असून सदर किंमत आजचे बाजारभाषाप्रमाणे योग्य व वाजवी व बरोबर आहे. किंमतीबाबत उभयतांत वाद नाही. सदरचे ठरलेल्या किंमतीचा भरणा हा लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना खालीलप्रमाणे संपूर्ण अदा केलेला आहे.

रक्कम रुपये

तपशिल

८१,०००/-

सदरील रक्कम लिहून घेणार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, या बँकेवरील चेक नं. १३१४९५ अन्वये दि. २६/०६/२०२२ रोजीचा लिहून देणार यांना दिला सदरील भरणा पावला तक्रार नाही.

१६,१९,०००/-

सदरील रक्कमेचा भरणा लिहून घेणार यांचेकडून लिहून देणार यांना लिहून घेणार यांनी कलम १ मधील मिळकतीवर टाटा कॅपिटल डेव्हिडिंग फायनान्स लि. या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या गृहकर्जाचा चेक नं. ५०८०८० अन्वये दि. २०/०६/२०२२ रोजी एचडीएफसी बँक अन्वये मिळाला भरणा पावला तक्रार नाही.

१७,००,०००/-

एकूण अक्षरी रुपये सतरा लाख मात्र.

नसन-४

दर्श क्र. ७५०८ / १०२२

६ - १७



वरीलप्रमाणे कलम १ मधील रो-हाऊस मिळकतीची ठरविण्यात आलेली किंमत लिहून घेणार यांचेकडून लिहून देणार यांना संपूर्ण मिळाली असल्याने सदर मिळकती संदर्भात लिहून घेणार यांचेकडून काही एक घेणे बाकी राहिलेले नाही.

२. वर कलम १ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट व रो-हाऊस मिळकतीची ठरलेली किंमत संपूर्णपणे लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना संपूर्ण अदा केलेली असल्याने कलम १ मधील प्लॉट व रो-हाऊस मिळकतीचा कबजा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दिलेला आहे. कबजाबाबत लिहून घेणार यांची लिहून देणार यांचेकडे कोणत्याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही. कबजा घेणे अगोदर लिहून घेणार यांनी कलम १ मधील प्लॉट व रो-हाऊस मिळकतीची पहाणी करून, बांधकामाचा दर्जा, देण्यात आलेल्या सोयी व सुविधा, बिल्टअप क्षेत्राचे मोजमाप करून व खात्री पटवून तसेच पहाणी करून कलम १ मधील प्लॉट व रो-हाऊस मिळकतीचा कबजा घेतलेला आहे. कबजाबाबत लिहून घेणार यांची कोणत्याही प्रकारची तक्रार राहिलेली नाही. तसेच भविष्यात देखील लिहून घेणार हे लिहून देणार यांचेकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही असे मान्य व कबुल केलेले आहे.

३. सदरील प्लॉट व रो-हाऊस मिळकतीचा ताबा लिहून घेणार यांना देण्यात आलेला आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती वगैरे जबाबदारी लिहून घेणार यांचेवर राहिल. तसेच मिळकतीचा वापर त्यांनी फक्त निवासी करणाकरीताच करावयाचा आहे. ही या खरेदीखताची महत्त्वाची व मुख्य शर्त आहे. सदरील बाब लिहून घेणार यांनी मान्य व कबुल केलेली आहे.

४. वर कलम १ मध्ये वर्णन केलेल्या रो-हाऊस मिळकतीचा कबजा लिहून घेणार यांना देण्यात आलेला असल्याने सदर मिळकतीचे लिहून घेणार हे मालक झाले असून सदर मिळकतीचा उपभोग लिहून घेणार यांनी त्यांचे मालकी हक्काने निरंतरच्या निरंतर घ्यावयाचा आहे.

५. वर कलम १ मधील प्लॉट व रो-हाऊस मिळकत ही निर्वेध व बिनाबोजाची असून सदर मिळकत कोठेही गहाण, दान, लिन, लिज, जप्ती जामीनकी अगर कोणत्याही वित्तीय संस्थेचा बोजा चढविलेला नाही. सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा बोजा आढळून आल्यास त्याचे निवारण लिहून देणार यांनी त्यांचे पदस्वर्चाने करून देतील. त्याची तोषीस लिहून घेणार यांना लागू देणार नाही. तसेच सदर मिळकतीवर लिहून देणार यांचे व्यतिरिक्त आपला हक्क व अधिकार सांगत नाही. सदर मिळकतीवर लिहून देणार व्यतिरिक्त कोणीही



नसन-४  
दस्ता क्र. ( ७५०८ / १०२१ )  
७ - १७



हक्क हित संबंध सांगितल्यास त्याचे भिवारण लिहून घेणार यांनी पवरखर्चानि करुन देतील त्याची तोषीस लिहून घेणार यांना लागू देणार नाही.

६. सदरील खरेदीखताकामी लागणारा संपूर्ण खर्च स्टॅम्प, नोंदणी फी, वकील फी, टायपिंग, झेरॉक्स वगैरे संपूर्ण खर्च लिहून घेणार यांनी केलेला आहे. तसेच सदरील रो-हाऊस मिळकतीमध्ये लाईट मिटर कनेक्शन व पाणी मिटरचा खर्च लिहून घेणार यांनी घावयाचे आहे. सदरील बाब लिहून घेणार यांना मान्य व कबुल आहे. तसेच सदरील मिळकतीवरील बांधीव रो-हाऊस मिळकतीच्या ड्रेनेज लाईनची जोडणी ही रो-हाऊस नं. ४ ते रो-हाऊस नं. ३ व रो-हाऊस नं. ३ ते २ तसेच रो-हाऊस नं. १ या मिळकतीच्या प्लॉट क्षेत्रात मुख्य ड्रेनेज लाईनला जोडलेली असून त्याबाबत रो-हाऊस नं. १ ते ४ धारकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसुन त्याबाबत त्यांची कुठलीही तक्रार नाही.

येणेप्रमाणे कायम फरोक्त खरेदीखत राजीखुशीने, स्वसंतोषाने, समजुन, उमजुन, वाचुन घेऊन ते कबुल व मान्य असल्याबद्दल दोन साक्षीदारांसमक्ष सही करुन मे. दुय्यम निबंधक साो. नाशिक, यांचे कार्यालयात नोंदवुन दिले

हे कायमचे फरोक्त खरेदीखत.

१. श्री. भाऊसाहेब नथु बेहेडे



Behede



२. सौ. पुनम भाऊसाहेब बेहेडे



Behede



लिहून घेणार





सौ. छाया अभिजित अमृते

Chaya

लिहून घेणार



साक्षीदार :-

 S. S. Shinde  Rakesh Sandave



महाराष्ट्र शासन

गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

[ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही ( तयार करणे व सुविधनीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम-३,५,६ आणि ७ ]

गाव :- चुंघाळे

तालुका :- नाशिक

जिल्हा :- नाशिक

भूमापन क्रमांक व उपविभाग : 55/2/3/प्लॉट/14/2

भू-धारणा पध्दती : भोगवटादार वर्ग - I		शेताचे स्थानिक नाव :						
क्षेत्र	एकक व आकारणी	खाते क्र.	भोगवटादाराचे नाव	क्षेत्र	आकार	पो.ख.	फे.फा.	कुळ, खंड व इतर अधिकार
क्षेत्राचे एकक	आर.ची.मी	10008	छाया अभिलेख असूते	0.55.12	72.75		(19696)	कुळाचे नाव व कुळ इतर अधिकार प्रलंबित इतरांकर : नाही. शेवटचा फेरफार क्रमांक : 19696 व दिनांक : 06/10/2021
अकृषिक क्षेत्र	0.55.12							
विन शेत क्षेत्र	72.75							
आकारणी								
दुसरे फेरफार क्र. (4807)(5508)(9280)(11180)(15585)(16226)(18575)(18861)(19217)								सोपा आणि पुमापन चिन्हे :

गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

[ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही ( तयार करणे व सुविधनीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २१ ]

गाव :- चुंघाळे

तालुका :- नाशिक

जिल्हा :- नाशिक

भूमापन क्रमांक व उपविभाग : 55/2/3/प्लॉट/14/2

पिकाखालील क्षेत्राचा तपशील											लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन		जल सिंचनाचे साधन	जोग	
			मिश्र पिकाखालील क्षेत्र			निर्मळ पिकाखालील क्षेत्र									
			घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र												
वर्ष	हंगाम	खाता क्रमांक	*१	*५	*९	पिकाचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकाचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	स्वरूप	क्षेत्र		
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)	(१६)
						आर. ची.मी		आर. ची.मी		आर. ची.मी		आर. ची.मी			

सूचना :- सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न.१२ ची आवश्यकता नाही

"ग प्रमाणित प्रतीसाठी की म्हणून १५/- रुपये पिकांसाठी."

दिनांक :- 09/05/2022

सांकेतिक क्रमांक :- 272000110259350000520221224

(गाव :- चुंघाळे)

जिल्हा साह्या :- चुंघाळे तालुका :- नाशिक जिल्हा :- नाशिक

चुंघाळे  
सा. जि. नाशिक